



# श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिरडी

पोष्ट : शिरडी -४२३१०९ ता. राहाता, जि. अहमदनगर, महाराष्ट्र (भारत)

दूरध्वनी: + ९१ - २४२३ - २५८६७९, ६७६,

ई-मेल -hospital.store@sai.org.in, hospital.purchase@sai.org.in

जा. क्र. एसएसएस/वशी/एसएसबीएच/स्टोअर/(पी/एस)/ 816/२०२४

दि. 9 SEP 2024

प्रति,

-----  
-----  
-----  
-----  
-----  
-----

विषय - श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयातील वार्षिक सन २०२३-२४ मधील उर्वरीत स्टेशनरी मटेरीयल खरेदीकामी कोटेशन मागविणेबाबत..

महोदय,

श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयाकरीता सन २०२३-२४ या वर्षाकरीता आवश्यक असणा-या पुढील कार्यालयीन स्टेशनरी खरेदीकामी कोटेशन मागविणेत येत आहे. त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे-

S.N.	Item Name	Qty.	Unit s	Rate Per in Rs. (Inc.all Taxes)	Total Amt in Rs.
1.	Calculator- Any STANDARD 14 Digit	100	Nos		
2.	Vouchar Pesting File	200	Nos		

---नियम व अटी ---

- कार्यालयीन स्टेशनरीचा पुरवठा आदेश मिळाल्यानंतर, संबंधित विभागाकडून स्टेशनरीचा प्रुफ बरोबर असल्याचे कळविल्यानंतर पहिल्या लॉटमधील स्टेशनरीचा पुरवठा जास्तीत-जास्त ३० दिवसांचे आत स्टेशनरीचा पुरवठा नमुन्याप्रमाणे करून द्यावयाचा आहे.
- सदर नमुना आपण श्री साईबाबा हॉस्पिटल औषध भांडार व साईनाथ हॉस्पिटलच्या प्रशासकीय विभागातून समक्ष घेऊन जाणेचे करावे.



2018-m // संस्थानमणडीलेटर Ma-E-St-20-21-19-20-St.Qu.Le-Sta. Qu.Letter

मुंबई : साईनिकेतन, 804 - ब, डॉ. आंबेडकरमार्ग, दादर, मुंबई - 400 014.

दूरध्वनी : + 92- 22-24166556फॅक्स : + 91 - 22-24150798. टेलिग्राम : साईनिकेतन, मुंबई

website: <http://www.shrisaibabasansthan.org>. \*E\_mail : saibaba\_anr@sanchamnet.in / saisandesh\_anr@sanchamnet.in



# श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिरडी

पोष्ट : शिरडी - ४२३१०९ ता. राहाता, जि. अहमदनगर, महाराष्ट्र (भारत)

दूरध्वनी: + ९१ - २४२३ - २५८६७९, ६७६,

ई-मेल - hospital.store@sai.org.in, hospital.purchase@sai.org.in

3. पुरवठा आदेशातील मंजूर झालेल्या मान्य दराने व नमुन्याप्रमाणे स्टेशनरी मटेरियलचा पुरवठा करणे आपणावर बंधनकारक राहिल. मान्य दरामध्ये कोणत्याही कारणास्तव भाववाढ दिली जाणार नाही / मागता येणार नाही.
4. सरकारी नियमानुसार आवश्यक तेथे टी. डी. एस. ची कपात केली जाईल. परिशिष्टात नमूद केलेले दर हे जीएसटीसह आहे. संस्थान मार्फत मालाची जकात, वाहतुक अगर हमाली वगैरेचा खर्च दिला जाणार नाही. स्टेशनरी माल ट्रान्सपोर्टला टाकल्यास श्री साईबाबा हॉस्पिटलचे औषध भांडार विभागापर्यंत व्यवस्थित माल पुरविण्याची जबाबदारी ही आपणावर राहिल. ट्रान्सपोर्टमध्ये स्टेशनरी साहित्य खराब झाल्यास, फाटल्यास, गहाळ झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पुरवठाधारकाची असणार आहे.
5. पुरवठा करणेत येणारी सर्व स्टेशनरी ही उत्तम प्रतीची, परिशिष्टातील दर्शविलेले पेजेस, साईजचीच पुरवावी लागेल. खराब व चुकीची स्टेशनरी स्वीकारली जाणार नाही. ती स्वखर्चाने तात्काळ परत घेऊन जाणे आपणावर बंधनकारक राहिल. त्याप्रमाणे पुरवठा केलेले साहित्य न नेल्यास, त्याची नासधूस झाल्यास संस्थान जबाबदार राहणार नाही.
6. बील सादर करतांना बिलात, खरेदी आदेशातील वर्णनाप्रमाणेच साहित्याचे नावाचा संपूर्ण तपशिल असणे आवश्यक आहे. सोबत बिलाच्या दोन प्रती द्याव्या लागतील. तसेच बिलावर संस्थानचा व पुरवठाधारकाचा जीएसटी नंबर असणे आवश्यक आहे. अन्यथा बील अदा केले जाणार नाही. आपले माहितीस्तव संस्थानचा GST No.27AAATS2581C1ZN नमुद केलेला आहे.
7. पुरवठा आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत स्टेशनरी देणे बंधनकारक आहे, असे न झाल्यास त्यानंतरच्या प्रत्येक आठवड्यासाठी २ % रक्कम दंड म्हणून आपल्या बिलातून वसूल केले जातील. स्टेशनरीसाठी आगाऊ रक्कम दिली जाणार नाही. पुरवठाधारकांने स्टेशनरी पुरवठा वेळेत न केल्यास संस्थान सदर स्टेशनरी खुल्या बाजारातून खरेदी करेल व आपले नाव संस्थानच्या काळ्या यादीत टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी.
8. माल प्राप्त झाल्यानंतर तो कोटेशन व आदेशाप्रमाणे तपासून बरोबर आसलेनंतरच बीलाची रक्कम ३० दिवसांत अदा करणेत येईल.
9. सदर मागणी प्रमाणे संपूर्ण स्टेशनरी घेणे बंधनकारक राहणार नाही. तसेच काही स्टेशनरीची अतिरिक्त मागणी लागलेस ती आपणास आदेशातील मंजूर दरानेच द्यावी लागेल.



2018-m // संस्थानमपदीलेख Ma-E-St-20-21-19-20-St.Qu.Le.Sta. Qu.Letter

मुंबई : साईनिकेतन, 804 - ब, डॉ. आंबेडकरमार्ग, दादर, मुंबई - 400 014.

दूरध्वनी : + 92- 22-24166556 र्भवस : + 91 - 22-24150798. टेलिग्राम - साईनिकेतन, मुंबई

website: <http://www.shrisaibabasansthan.org>. \*E\_mail : [saibaba\\_anr@sancharnet.in](mailto:saibaba_anr@sancharnet.in) / [saisandesh\\_anr@sancharnet.in](mailto:saisandesh_anr@sancharnet.in)



# श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिरडी

पोष्ट : शिरडी -४२३१०९ ता. राहाता, जि. अहमदनगर, महाराष्ट्र (भारत)

दूरध्वनी: + ९१ - २४२३ - २५८६७१, ६७६,

ई-मेल -hospital.store@sai.org.in, hospital.purchase@sai.org.in

10. सदरील व्यवहाराबाबत वाद निर्माण झाल्यास तो राहाता किंवा कोपरगांव कोर्टाचे न्यायक्षेत्र राहिल. याशिवाय दुस-या कोणत्याही कोर्टाचे न्याय क्षेत्र स्विकाराला जाणार नाही.

11. सिलबंद कोटेशन श्री साईबाबा रुग्णालयातील औषध भांडार अथवा खरेदी विभागात दि.

19/9/24 अखेरपर्यंत पाठविण्याचे करावे.

कळावे, श्री साईबाबांचे शुभशिर्वादांसह,

आपले स्नेहांकित,

वैद्यकीय संचालक

श्री साईबाबा संस्थान रुग्णालये, शिरडी.



2018-m // संस्थानमराठीलेटर Ma-E-St-20-21-19-20-St.Qu.Le-Sta. Qu.Letter

मुंबई : साईनिकेतन, 804 - ब, डॉ. आंबेडकरमार्ग, दादर, मुंबई - 400 014.

दूरध्वनी : + 92- 22-24166556 फॅक्स : + 91 - 22-24150798. टेलिग्राफ - साईनिकेतन, मुंबई

website: <http://www.shrisaibasansthan.org>. \*E-mail : saibaba\_anr@sancharnet.in / saisandesh\_anr@sancharnet.in